



वर्ष -19, अंक-49

छत्रपती संभाजीनगर, दि. सोमवार, 10 ऑगस्ट 2026

किंमत 2 रुपये, पाने -4

## भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

सध्या रशिया आणि भारतामधील व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात सागरी मार्गाचा वापर केला जातो. मात्र, बोस्फोरस आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझसारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील वाढत्या जोखमी लक्षात घेता पर्यायी मार्ग तयार करण्याची गरज असल्याचे रशियाचे मत आहे. रेल्वे मार्ग विकसित झाल्यास सागरी वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. प्रस्तावित मार्ग मध्य आशिया आणि पश्चिम आशियातील काही देशांमधून जाण्याची शक्यता आहे. यामध्ये तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा समावेश होऊ शकतो. हा मार्ग प्रत्यक्षात साकारल्यास रशियातून भारतापर्यंत माल पोहोचवण्यासाठी नवा ट्रेड कॉरिडोर तयार होऊ शकतो. त्यामुळे मालवाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होण्यासोबतच व्यापाराचा वेळही कमी होण्याची शक्यता आहे. हॉर्मुझच्या वाढत्या महत्त्वामुळेही रशियाची चिंता वाढली आहे. हा जलमार्ग जागतिक तेल आणि डछत्र व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रशियाला आपल्या व्यापारासाठी अधिक सुरक्षित आणि स्थिर पर्याय तयार करायचा आहे. भारत हा रशियाचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. ऊर्जा, संरक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे संबंध आहेत. त्यामुळे भारताशी थेट भू-मार्गाने जोडणी झाल्यास व्यापाराला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक देशांमधून जाणारे हे मोठे रेल्वे नेटवर्क उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक, सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित देशांचे दीर्घकालीन सहकार्य आवश्यक असेल. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात येण्यासाठी मोठे आव्हान पार करावे लागणार आहे.

## भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे. रशियातून हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याची शक्यता तपासली जात असून, या माध्यमातून भारतासह आशियातील देशांशी जमिनीवरील व्यापार वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. रशियाचे उपपंतप्रधान मरात खुसनुलिन यांनी सरकारी वृत्तसंस्था TASS ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली.

सध्या रशिया आणि भारतामधील व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात सागरी मार्गाचा वापर केला जातो. मात्र, बोस्फोरस आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझसारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील वाढत्या जोखमी लक्षात घेता पर्यायी मार्ग तयार करण्याची गरज असल्याचे रशियाचे मत आहे. रेल्वे मार्ग विकसित झाल्यास सागरी वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. प्रस्तावित मार्ग मध्य आशिया आणि पश्चिम आशियातील काही देशांमधून जाण्याची शक्यता आहे. यामध्ये तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा समावेश होऊ शकतो. हा मार्ग प्रत्यक्षात साकारल्यास रशियातून भारतापर्यंत माल पोहोचवण्यासाठी नवा ट्रेड कॉरिडोर तयार होऊ शकतो. त्यामुळे मालवाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होण्यासोबतच व्यापाराचा वेळही कमी होण्याची शक्यता आहे.

हॉर्मुझच्या वाढत्या महत्त्वामुळेही रशियाची चिंता वाढली आहे. हा जलमार्ग जागतिक तेल आणि डछत्र व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रशियाला आपल्या व्यापारासाठी अधिक सुरक्षित आणि स्थिर पर्याय तयार करायचा आहे. भारत हा रशियाचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. ऊर्जा, संरक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे संबंध आहेत. त्यामुळे भारताशी थेट भू-मार्गाने जोडणी झाल्यास व्यापाराला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक देशांमधून जाणारे हे मोठे रेल्वे नेटवर्क उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक, सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित देशांचे दीर्घकालीन सहकार्य आवश्यक असेल. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात येण्यासाठी मोठे आव्हान पार करावे लागणार आहे.

## लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर/कागल  
(अटल मत प्रतिनिधी)

शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, सध्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. यावर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कागल नगरीत विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कागल नगरपरिषदेच्या वतीने हिंदूराव घाटगे विद्यालयाच्या जीर्णोद्धार कामाचा लोकार्पण सोहळा तसेच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार होत्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी शिक्षण आणि रोजगाराची दारे खुली केली. १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या क्रांतिकारी पर्वाच्या स्मरणदिनी अशा थोर समाजसुधारकाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मिळणे ही आपल्यासाठी विशेष बाब आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या काळातील चुकीची सामाजिक व्यवस्था झुगारून नवी सामाजिक व्यवस्था निर्माण केली. त्यांनी आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला, मोफत शिक्षण सुरू केले, वंचितांसाठी विविध आनुषंगिक योजना राबवल्या आणि अस्पृश्यतेला गुन्हा मानून त्यावर बंदी घातली, असे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले विचार या त्रिसूत्रीच्या आधारावर राज्य शासन काम करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राधानगरी धरण हा राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि

अभियांत्रिकी कौशल्याचा अविष्कार असून, त्यांनी निर्माण केलेल्या जलसाठ्यांमुळे आजही जनतेला त्याचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करून आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देण्यात आली असून, ५६ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करीत असून, ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही शासनाने दिली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे असून, इथेनॉलशिवाय साखर कारखानदारी टिकवणे अवघड आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असल्या तरी, त्याबाबत पेट्रोलियम किंवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारी टिकून राहिली असून, ऊस उत्पादकांना एफआरपी देणे शक्य झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीचे नवे उच्चांक गाठले गेले असून, त्याचा लाभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना झाला आहे.

साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी 'झिरो वेस्ट' संकल्पनेतून स्पेंट वॉश आणि प्रेस म डपासून सीबीजी व सीएनजी निर्मिती करण्यात येणार आहे. या उपउत्पादनातून मिळणारा अतिरिक्त निधी कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

**राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही प्रेरणादायी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार**

राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित

पवार यांनी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीनंतर आता पुढील टप्प्यातील कल्याणकारी कामांना सुरुवात झाली असून, महाराष्ट्र विकासाच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, राजर्षींच्या या पावन भूमीत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार, कर्तृत्व आणि कागल तालुक्याशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती त्यांनी या वेळी विशद केली.

समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या मनोगतात शेतकरी कर्जमुक्तीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कागल तालुक्यात अत्यंत यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कागल नगरपरिषदेच्या वतीनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन भव्य सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सविता माने यांनी केले, तर आभार उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी मानले. कार्यक्रम ास विशेष अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नावेंकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री मधुरी मिसाळ, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, आमदार डॉ. विनय कोरे-सावकर, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील, आमदार अशोकराव माने, कोल्हापूर महापालिका महापौर रूपानी निकम, राजे समरजितसिंह घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, कागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते.

## १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर!

बंगालच्या उपसागरात कमी दबाचे क्षेत्र; कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

- २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता
- १३ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार
- कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याला सर्वाधिक फटका

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, १ ते १२ ऑगस्टदरम्यान उत्तर व दक्षिण कोकणात जोरदार पाऊस. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस, घाटमाथ्यावर तीव्रता वाढणार. मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जना.



**हवामान विभागाचा इशारा**

मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पूरस्थिती, झाडे आणि जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता. घाट परिसरात भुस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका.



**राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २% जास्त पाऊस**

- आतापर्यंत 637.1 मिमी पावसाची नोंद (सरासरी 622.7 मिमी)
- ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विदर्भ व मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
- हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद



## तिरंगा देशाची आन-बाण-शान

शहिदांच्या आठवणी पुन्हा-पुन्हा जागृत व्हाव्यात व नवीन पिढीला शहिदांची,क्रांतिकारकांची, थोरमहात्म्यांची आठवण निरंतर हृदयात रहावी व इतिहास जागृत रहावा यादृष्टीकोणातुन १५ ऑगस्टला प्रत्येक घरावर तिरंगा फ़डकवुन देशाची आन-बाण-शान उंचावण्यासाठी सर्वांनीच अग्रेसर रहायला हवे. कारण तिरंगा भारतासाठी व भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अनमोल रत्न आहे.कारण यातुनच क्रांतीची मशाल उदयास आली व १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडला.यात सुर्याचा प्रखर तेजोमय प्रकाश, चंद्राची शांतीमय प्रतीमा, लखलखत्या ताऱ्यांचे प्रकाशमय वातावरण निर्माण करणे आणि वायू देवतेच्या सहवासाने विराजमान होवून देशाच्या शुरवीरांना व क्रांतिकारकांना तिरंगा सांगतो की ‘मेरा देश महान’ महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक राज्यांनी १५ ऑगस्टला वृक्ष लावण्याचा निर्धार करायला हवा.यामुळे १५ ऑगस्टला लावलेले वृक्ष क्रांतिकारकांच्या आठवणीच्या निमित्ताने अनंत काळापर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहील व संपूर्ण भारतात आपल्याला हिरवागार गालिचा सर्वीकडेच दिसून येईल. १५ ऑगस्टला स्वागत करण्यासाठी आपल्याला संपूर्ण नद्यांचा खळखळाट ऐकु येईल, समुद्र देवता आपल्या लाटांच्या खुशीने स्वागत करेल अशा प्रकारे स्थल,जल,वायु देवता १५ ऑगस्टला स्वागतासाठी सज्ज आहे.देशातील वाढते प्रदुषण व दिवसेंदिवस कमी होत असलेले ऑक्सिजनचे प्रमाण यामुळे पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवजंतु भयभीत आहे. याकरीता १५ ऑगस्टचे औचित्य साधून महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक राज्यांनी १५ ऑगस्टला झाडे लावण्याचा संकल्प करावा.या वृक्षलागवडीमुळे देशातील वातावरण प्रफ़ुल्लित होईल व आपले पुर्वज आशिर्वाद देतील आणि त्यांना अभिमान होईल की स्वतंत्र भारतात सर्वकाही ठीक आहे. वृक्षलागवडीमुळे गुांना चारा, सर्वांना शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळेल.आपल्या पुर्वजांनी अनेक कठीण प्रसंगांशी सामना करत १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.आज भारताला स्वतंत्र होऊन ७७ वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्त्याने देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने संपूर्ण भारतात जय्यत तयारी सुरू आहे.ही अत्यंत आनंदाची व स्वागताहर् बाब आहे.देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक थोर महात्मे, क्रांतिकारक,जहालवादी नेते,मवाळवादी नेते यांच्या एकसुत्री कार्यक्रमाने व बलीदानाने १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला.त्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेतो आहे.त्याकाळी स्वातंत्र्यासाठी घरा-घरातुन आवाज बुलंद व्हायचा व स्वातंत्र्यासाठी संघर्षमय वातावरण निर्माण करून संपूर्ण युवावर्ग इंग्रजांशी लोहा(टक्कर)घेण्यासाठी काहीही करायला तयार रहायचे. आज आपल्याला आपल्या क्रांतिकारकांचे, शहिदांचे, थोरमहात्म्यांचे अनुकरण करून त्यांनी मिळवुन दिलेल्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून आणि देश स्वतंत्र होऊन ७७ वर्षे पूर्ण होत असल्याचे पाहून प्रत्येकांनी १५ ऑगस्टला आप-आपल्या घरावर तिरंगा फ़डकवीलाच पाहिजे असा प्रण देशाच्या १४० कोटी जनतेनी घेतला पाहिजे. असे जर झाले तर तिरंगा एवढ्या उंचावर गेलेला आपल्याला दिसेल की संपूर्ण जग आश्चर्य चकित होईल व म्हणतील खरोखरच भारत देश महान.कारण जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की याठिकाणी अनेक धर्मांचे, पंथाचे,जातीचे लोक एकोप्याने रहातात. जेव्हा -देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा प्रश्न येतो तेव्हा -तेव्हा एकनिष्ठेने कार्य करतात.त्यामुळे भारतातील १४० कोटी जनता आप आपल्या घरावर तिरंगा फ़डकवुन जगाला आपली एकता अवश्य दाखवेल.

कारण भारतातील छोटे-मोठे सर्वच जाणतात की देश स्वतंत्र करण्यासाठी शुरविरांना, क्रांतिकारकांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या, बलिदान द्यावे लागले,फ़्फ़ासावर जावे लागले,घर-दार सोडावे लागले तेव्हाच भारत स्वतंत्र झाला. आपण शुरविरांना, क्रांतिकारकांना,थोरमहात्म्यांना सुईच्या टोकायेवढीही मदत करू शकत नाही.परंतु १५ ऑगस्टला प्रत्येकांनी आपापल्या घरावर तिरंगा फ़डकवुन आपल्या पुर्वजाच्या आठवणी ताज्या करू शकतो.आजही प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यात आपल्या पुर्वजांच्या आठवणी आहेत व स्वाभिमान आहे यात दुमत नाही.कारण जोपर्यंत सुर्य-चंद्र, आकाश-पाताळ आहे तोपर्यंत भारत भुमितील प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्यवीरांना, शहिदांना, क्रांतिकारकाना,थोरमहात्म्यांना आपल्या काळजात ठेवून स्मरणात ठेवील.आपले पुर्वज आपल्याला कुठुनतरी अवश्य पहात असेलच त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येकांनी आपापल्या घरावर तिरंगा फ़डकवुन शहिदांना स्मरण केले पाहिजे व याच दिवसाचे औचित्य साधून प्रत्येकांनी एकतरी वृक्ष लावुन वाढत्या प्रदूषणावर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.यामुळे प्रत्येक झाडाच्या पानात,फुलात आपल्याला क्रांतिकारकांचे दर्शन अवश्य होईल.आज देशाची स्थल सेना, वायुसेना, नौसेना तिरंग्याचा स्वाभिमान अबाध्य रहावा यासाठी अहोरात्र देशाच्या सुरक्षेसाठी तत्पर दिसून येतात. त्यामुळे तिरंगा देशातील सिमावर्ती भागातील सैनिकांसाठी भारतमातेचा आत्मा आहे.जय हिंद!

# पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्यचा सूर्य उगवला तो हाच दिवस

**१५ ऑगस्ट**, स्वातंत्र्य दिन हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. दीडशे वर्षांचे पाहिलेले स्वप्न या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी प्रत्यक्षात आले आणि भारताला परकीय सत्तेच्या जोखडातून सोडवण्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांना यश आले. पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्यचा सूर्य उगवला तो हाच दिवस. या देशातील जनतेनी एकतेची वज्रमूठ करून ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकली. हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. खूप हालअपेष्टा सहन करून हा दिवस आज आपण पाहत आहोत. भारतमातेला मुक्त श्वास घेताना पाहण्याचे स्वप्न या दिवशी सत्यात उतरले होते. हा भारतातील राष्ट्रीय सण आहे. या दिवशी लाल किल्ल्यावर आपला तिरंगी राष्ट्रध्वज फ़डकावला जातो. देशभरात सर्व ठिकाणी ध्वजारोहन केले जाते.

इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९ शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ठेवले होते. त्यांचे स्वसंरक्षणाचे हक्क काढून घेतले. त्याचा परिणाम म्हणून भारतीयांनी १८५७ चा उठाव केला पण त्यामुळेही इंग्रजांच्या नितीमध्ये काही फ़फ़रक पडला नाही परंतु या उठावामुळे राष्ट्रभक्तीची भावना भारतीयांच्या मनात तीव्र झाली. बऱ्याच ठिकाणी मोठे उठाव झाले. ते इंग्रजांनी सैन्यबळाचा वापर करून दडपून टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या विद्रोहाला स्वातंत्र्य उठाव असे नाव दिले. १८५७ उठावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले त्यामुळे इंग्रजांनी त्यांची व्यवस्था आणखीनच शिस्तीची करत फ़ोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब केला व हिंदू मुस्लिम मध्ये फ़फ़ूट पडणे चालू केले.

दीडशे वर्ष आपण अनंत हालअपेष्टा सहन केल्या. तेवढ्या काळात आमचा इतिहास, आमचा पराक्रम, आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनी केले. भारतात शिक्षणाचा प्रसार करण्याचा देखावा निर्माण करून भारतीय तरुणांना पोटभरू कारकून बनविणे एवढीच त्या शिक्षणाची मर्यादा होती. तलम कापडाचे आकर्षण निर्माण करून आमच्या शेतकऱ्यांना यांनी खूप लुबाडले. स्वतःचा फ़फ़ायदा करून घेण्यासाठी, स्वतःच्या चहाच्या माल्यांची भरभराट व्हावी म्हणून भारतीयांना चहाचे व्यसन लावले. निळीचे उत्पादन करण्याची सक्ती केली. भारतातील कच्चा माल स्वस्तात विकत घेऊन स्वतःच्या देशातील पक्का, यंत्रावर बनवलेला माल चढ्या किमतीमध्ये भारतामध्ये विकला त्यामुळे देशी कारागीर हवालदिल झाले. त्यांच्या हाताला काम मिळेनासे झाले. अनेक जण जमिनीवर कर्जे घेऊन कर्जबाजारी झाली. कित्येकांनी जमिनी विकल्या.

अशा प्रकारे इंग्रजांनी ऐन दुष्काळाच्या वेळीही काही उपायोजना केली नाही. भारतीयांचे ब्रिटिशांनी खूप हाल केले.

इंग्रजांचा हा धुर्तपणा काहींनी ओळखला होता त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध शास्त्र उभारले त्यामध्ये तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मी बाई, नाना साहेब पेशवे, वासुदेव बळवंत फ़डके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, चाम्फ़ेकर बंधू इ. क्रांतिकारक होते. त्यांनी आपला निषेध शास्त्रांद्वारे नोंदविला. काहींनी इंग्रजांची हत्या केली तर काही लोकजागृती करत लोकांच्या मनात स्वातंत्र्यविषयी तीव्र

भावना जागी केली. रानडे, गोखले, टिळक, आगरकर यांनी लेखणी हातात घेतली. त्यांनी वाणीचा आणि लेखणीचा वापर करून इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम याची जनतेला जाणीव करून दिली. महात्मा फ़्फ़ुले यांनी अस्पृश्यता मिटवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय जनतेला त्यांची स्थिती सुधारण्यासाठी या लोकांनी प्रेरणा , जाणीव करून दिली. ‘ स्वातंत्र्य हि काही भीक मागून मिळणारी गोष्ट नाही, त्यासाठी इंग्रज सरकारला जाब विचारला पाहिजे’ अशा प्रकारे क्रांतिकारकांनी तरुणांना प्रेरणा दिली. झंबंदिवानही भारतमाता आज फ़फ़ोडीते टाहो, मातेच्या स्वातंत्र्याला घरदार सोडूनि याहोड्ड अशा प्रकारे आव्हान करून सर्वांना या लढ्यात क्रांतिकारक सामावून घेत होते.

टिळक आणि सावरकरांनी आपली उमेदीची वर्षेच तुरुंगात घालवली. त्यानंतर महात्मा गांधीजींच्याकडे देशाचे नेतृत्व आले. महात्मा गांधीजींनी जनतेला सत्याग्रह आणि अहिंसा या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर स्वदेशी, स्वावलंबन, असहकार या मार्गानेही इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचे आवाहन केले. सरकारी जुलमीकायदे, अन्याय, नोकऱ्या, दडपशाही या विरुद्ध सत्याग्रहाची मोहीम गांधीजींनी सुरू केली. गांधीजींना या कमी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इ. अनेक नेत्यांनी सहकार्य केले. सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांच्या विरोधात ‘आझाद हिंद सेना’ उभारली.

१५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य मिळाले खरे पण या स्वातंत्र्याला गालबोट लागले ते फ़फ़ाळणीचे. भारताचे दोन तुकडे झाले. एक हिंदुस्थान आणि एक पाकिस्तान. मुस्लिम लीग च्या मागणीमुळे भारताची फाळणी झाली. त्यावेळी खूप ठिकाणी हिंसाचार झाला. त्यातूनही आपला भारत देश सावरला आणि पुढे जात राहिला. आणि जगाला शांतीचा संदेश देतच राहिला.

देशाला सावरण्यासाठी नेतेमंडळी झटत राहिली. तुलसीदासजी म्हणतात, ‘पराधीन सपनेहू सुखानाही’ म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नातदेखील सुख नसते.

ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते. आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासियांना समानतेचा अधिकार आहे. आमचा राष्ट्रीय झेंडा प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे.

आपले हे सौभाग्याचं आहे की आपण या भारताच्या पवित्र भूमीवर जन्म घेतला आणि स्वातंत्र्याच्या या सुंदर वातावरणात श्वास घेतला.

देशप्रेम एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये असणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या भारताला सुवर्ण पक्ष्यासारखे बनवायचे आहे. आणि आपल्याला खरा स्वातंत्र्याचा अर्थ जगभर पसरवायचा आहे.

शांतीचा संदेश द्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवण्यासाठी असेल प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक भारतीयाने आपल्या अधिकारांसोबतच किंबहुना त्याहीपेक्षा जास्ती

आपल्या कर्तव्यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे आणि त्याचे पालन करणेही गरजेचे आहे, तरच आपला देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल. अनेक आव्हाने पेलायची आहेत आज स्वतंत्र लढ्यातील हुतात्म्यांना स्मरण करताना आणि आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करताना हि आव्हाने पेलण्याच्या जिद्दीला,एक समाज म्हणून आपल्या एकसंध प्रयत्नांना व लोकशाही मूल्यांना अधिक बळकट करण्याचा, त्यांना बळ देण्याचा निर्धार करूया.

**उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी, ज्यांनी भारत देश घडविला: भारत देशाला मनाचा मुजरा:** १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या शासनापासून मुक्त झाला. या दिवसाची आठवण म्हणून आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतो . स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण आपली अशी एक राज्य पद्धती अमलात आणली. आपले संघराज्य निर्माण झाले. त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोक प्रतिनिधी कारभार करणार होते. आता कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही हे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघराज्याची घटना लिहिली. त्याप्रमाणे आपले कायदे आपण बनवले. विविधतेत नटलेला भारत देश खूप जणांच्या बलिदानाने आज स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. आपल्याला आता कोणाचीही बंधन नाही. कोणाच्याही अधिपत्याखाली आपला भारत देश नाही. ताठ मानेने जगाचे नेतृत्व करण्यासाठी उभा आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन च्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी आपले राष्ट्रपती म ाध्यमातून राष्ट्राला संदेश देतात. त्यामध्ये देशात काय काय सुधारणा झाल्या आणि इथूनपुढे काय करणार आहोत, कशाप्रकारे करणार आहोत या विषयी सांगतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधान आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर महात्मा गांधी आणि इतर थोर राष्ट्रीय नेत्यांना श्रद्धांजली वाहतात. लाल किल्ल्यावर तिरंग्याचे ध्वजारोहन होते ते देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते होते. त्यानंतर तिरंग्याला सलामी देऊन जन-गन -मन हे राष्ट्रीत म्हणले जाते. त्यानंतर सावधान स्थितीमध्ये राहून झेंड्या उंचा रहे हमाराड्ड हे गीत सामुदायिकपणे म्हणायचे असते. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात. नवीन योजनांची घोषणा केली जाते. पंतप्रधान देशवासियांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देऊन भाषणाची सांगता करतात.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिवशी दिल्लीमध्ये म्हणजेच आपल्या राष्ट्रीय राजधानीत तसेच सर्व देशांच्या शाळा, महाविद्यालये, कार्यालये या ठिकाणे नाच गाणी व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.

आसमंत देशभक्तीपर गीतांनी आणि भाषणांनी भरून जातो. लहान मुलांची सकाळी प्रभात फ़फ़ेरी निघते. छोटी छोटी मुले पूर्ण गणवेशात शाळेत हजर असतात. लहान मुलांना हातात झेंडे घेऊन नाचत फ़िफ़रताना पाहून खूप मजा वाटते. सगळीकडे झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात. सैनिकांच्या संचालनाचे कार्यक्रमही पाहण्यासारखा असतो.

## परवानगीविना सुरू असलेले ट्रॅव्हल्स पार्किंग, स्टॉल्स व किऑस्क बंद करण्याचे कोर्टाचे आदेश

कोकणवाडीतील ७० हजार चौरस फुटांवरील अनधिकृत धंधांना न्यायालयाचा दणका

छत्रपती संभाजीनगर  
(अदुल मत प्रतिनिधी)

शहराच्या मध्यवर्ती भागातील कोकणवाडी परिसरातील सीटीएस क्रमांक २०७१९ मधील सुमारे ७० हजार चौरस फूट मोकळ्या भूखंडावर सुरू असलेल्या अनधिकृत व्यावसायिक घडामोडींना न्यायालयाने चाप लावला आहे. वाहतूक पोलिस तसेच महापालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाची आवश्यक परवानगी न घेता सुरू असलेले खासगी ट्रॅव्हल्सचे पार्किंग, स्टॉल्स आणि किऑस्क तत्काळ बंद करण्याचे आदेश सह-दिवाणी न्यायाधीश टी. एच. शेख यांनी दिले आहेत.

या प्रकरणात न्यायालयाने केवळ दोन भावांमधील मालकी हक्काचा वाद न पाहता सार्वजनिक सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक कायदेशीर परवानग्यांचा अभाव या गंभीर बाबींना प्राधान्य दिले. वाहतूक सहायक पोलिस आयुक्तांच्या पत्रानुसार 'एस. के. पार्किंग' या नावाने सुरू असलेल्या बस पार्किंगला कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे समोर आले. महापालिका अथवा कॅन्टोन्मेंट बोर्डाची परवानगी नसतानाही या जागेवर

‘न्यायालयावर पूर्ण विश्वास होता’ – शेख मजीदुल्ला बरकतउल्ला



न्यायालयाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया देताना शेख मजीदुल्लाह म्हणाले, संयुक्त मालकीच्या जागेचा गैरवापर करून अनधिकृत व्यावसायिक उपक्रम सुरू असल्याने आम्ही न्यायालयात धाव घेतली. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास होता आणि न्यायालयाकडून योग्य निर्णय मिळेल, अशी अपेक्षा होती. न्यायालयाने सार्वजनिक हित, कायदेशीर परवानग्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेली भूमिका समाधानकारक आहे. या आदेशामुळे परिसरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना निश्चितच दिलासा मिळेल.

व्यावसायिक स्वरूपाच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता. तसेच संयुक्त मालकीच्या जागेतील इतर सहम लकांवरही कायदेशीर कारवाईची शक्यता निर्माण झाली होती.

फिर्यादी शेख मजीदुल्लाह यांच्या वतीने अॅड. अमित यादवीकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संयुक्त मालकीच्या भूखंडावर प्रतिवादी क्रमांक १ शेख खलीलुल्लाह यांच्याकडून दररोज सुमारे ४० बसच्या पार्किंगमधून प्रत्येकी २५० रुपये, पिक-अप वाहनांकडून

१५० रुपये, तसेच पाणीपुरवठा आणि स्टॉल्सच्या माध्यमातून दररोज सुमारे २५ हजार रुपयांची कथित कमाई केली जात होती.

आदेशाच्या अंमलबजावणीकडे लक्ष – अनधिकृत पार्किंग आणि व्यावसायिक उपक्रम बंद करण्याच्या न्यायालयीन आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोकणवाडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

## मराठवाड्यात वैद्यकीय इमेजिंग शिक्षणाचे नवे पर्व; बजाज रुग्णालय-बामूचा त्रिपक्षीय करार पहिल्यांदाच वैद्यकीय इमेजिंगची रोजगाराभिमुख पदवी; बामू-बजाज रुग्णालय एकर

छत्रपती संभाजीनगर  
(अदुल मत प्रतिनिधी)

मराठवाड्यातील आरोग्यसेवा शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाचे पाऊल टाकत कमलनयन बजाज रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (बामू) आणि दीनदयाळ उपाध्याय-कौशल्य केंद्र यांच्यात शुक्रवारी (७ ऑगस्ट) त्रिपक्षीय सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. या करारामुळे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून चार वर्षांचा बी.एस्सी. वैद्यकीय इमेजिंग व रेडिओलॉजी तंत्रज्ञान अभ्यासक्रम संयुक्तपणे सुरू होणार आहे.

विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत दुपारी १२.३० वाजता झालेल्या कार्यक्रमाला कमलनयन बजाज रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॉर्ज नोएल फर्नांडिस आणि विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. प्रशांत एस. अमृतकर यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) विजय फुलारी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) प्रवीण वक्ते, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्राच्या संचालक प्रा. भारती गवळी तसेच नवोपक्रम, उष्मायन व सहसंबंध विभागाचे संचालक डॉ. एच. टी. जाधव उपस्थित होते.

रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना – हा उपक्रम मराठवाड्यातील अशा प्रकारचा पहिला उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. प्रगत तृतीयक-स्तर रुग्णालय आणि नॅक 'अ+' मानांकनप्राप्त राज्य विद्यापीठ एकर येऊन वैद्यकीय इमेजिंग क्षेत्रातील रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अनुषंगाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

आठ सेमिस्टर आणि १७६ श्रेयांकांचा



सीटी, एमआरआयसह आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना रेडिओग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी आणि कॅथ-लॅब तंत्रज्ञानासह पीएसीएस प्रशासन व इमेजिंग ऑप्लिकेशन यांसारख्या क्षेत्रांत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे कुशल सहसंबंधित आरोग्यसेवा व्यावसायिकांची गरज पूर्ण करण्यास मदत होणार असून भारतासह परदेशात रोजगार, उद्योजकता आणि उच्च शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. वैद्यकीय इमेजिंगसोबतच भविष्यात न्यूक्लियर मेडिसिनसह इतर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याचे उद्दिष्टही या उपक्रमामातून ठेवण्यात आले आहे.

हा अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांना बहुविध प्रवेश व निर्गमनाच्या सुविधा उपलब्ध असतील. पदवी प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि अंतिम टप्प्यावर बी.एस्सी. (ऑनर्स) अशा विविध शैक्षणिक पर्यायांचा त्यात समावेश आहे.

मराठवाड्यात प्रथमच वैद्यकीय इमेजिंग पदवी अभ्यासक्रमासाठी त्रिपक्षीय करार

कमलनयन बजाज रुग्णालय हे मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ट्रस्टचा घटक असून छत्रपती संभाजीनगरातील अग्रगण्य बहुविशेषता तृतीयक-स्तर रुग्णालय म्हणून ओळखले जाते. प्रगत निदान व इमेजिंग सुविधा तसेच शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील

योगदानामुळे या उपक्रमाला प्रत्यक्ष वैद्यकीय प्रशिक्षणाची जोड मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे मराठवाडा विभागाची सेवा करणारे नॅक 'अ+' मानांकनप्राप्त राज्य सार्वजनिक विद्यापीठ आहे.

तर दीनदयाळ उपाध्याय-कौशल्य केंद्र हे विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्र असून NSQF-अनुरूप व्यावसायिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्रोत्साहन देते. या त्रिपक्षीय सहकार्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचे दर्जेदार शिक्षण आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी मिळणार असून आरोग्य क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निमण होण्यास मोठी मदत होणार आहे.

## यशस्वी शेतकरी आणि यशस्वी जीवनशैली: आवश्यक सवयी

मानवी जीवन हे ईश्वराने दिलेले अनमोल वरदान आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते, समाजात मान-सन्मान मिळवायचा असतो, कुटुंब सुखी ठेवायचे असते आणि आपल्या कार्याचा ठसा समाजावर उमटवायचा असतो. परंतु यश केवळ नशिबावर अवलंबून नसते. ते आपल्या विचारांवर, सवयींवर, शिस्तीवर, मेहनतीवर आणि वेळेच्या योग्य नियोजनावर अवलंबून असते.

इतिहासातील सर्व यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसून येते कि त्यांच्याकडे कोणतीही जादू नव्हती, पण त्यांच्याकडे उत्तम सवयी होत्या. त्यांनी वेळेचे महत्त्व ओळखले, प्रत्येक दिवसाचे नियोजन केले, शरीर आणि मन निरोगी ठेवले, सातत्याने नवीन ज्ञान मिळवले आणि प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न केला.

यशस्वी जीवनासाठी कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता नसते. आवश्यकता असते ती फक्त चांगल्या सवयींची. दिवसाची सुरुवात आदल्या रात्रीच करणे योग्य.

यशस्वी व्यक्ती दुसऱ्या दिवसाची तयारी आदल्या रात्रीच करून ठेवते. उद्याची कामे, भेटी, प्रवास, आवश्यक कागदपत्रे आणि प्राधान्यक्रम निश्चित केल्याने दुसऱ्या दिवशी गोंधळ होत नाही. नियोजनामुळे वेळेची बचत होते आणि कामातील अचूकता वाढते. रात्री दहा वाजता झोप आणि पहाटे चार वाजता उठणे लाभदायकच.

रात्री वेळेवर झोपणे ही सर्वात मोठी आरोग्याची गुंतवणूक आहे. शरीराला पुरेशी विश्रांती मिळाली तर दिवसभर ऊर्जा टिकून राहते. पहाटे चार वाजता उठल्याने दिवसातील सर्वात शांत आणि सर्जनशील वेळ आपल्याला मिळतो. अनेक महान व्यक्तींनी पहाटेच्या वेळेचा उपयोग वाचन, लेखन, चिंतन आणि नियोजनासाठी केला आहे.

स्वच्छतेने दिवसाची सुरुवात परिणामकारक. उठल्यानंतर प्रातर्विधी वेळेवर पूर्ण करणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि शरीर स्वच्छ ठेवणे हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. स्वच्छ शरीरात निरोगी मन वास करते.

व्यायाम म्हणजे आयुष्याची विमा पॉलिसी. दररोज किमान अर्धा तास चालणे, धावणे, योग, प्राणायाम किंवा हलका व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मानसिक ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. स्नान, देवपूजा आणि सूर्यदर्शन. स्नानानंतर देवपूजा केल्याने मन प्रसन्न होते. प्रार्थना माणसाला नम्रता, संयम आणि सकारात्मक विचार देते. उगवत्या सूर्याचे दर्शन घेतल्याने नव्या दिवसाची ऊर्जा आणि आशावाद मनात निर्माण होतो. पौष्टिक नाश्ता. सकाळचा नाश्ता हा दिवसभराच्या ऊर्जेचा पाया आहे. घरात उपलब्ध असलेला पौष्टिक आहार, दूध, फळे, भाकरी, पोहे, उपमा, अंकुरित कडधान्ये किंवा इतर स्थानिक पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात.

दररोज वाचनाची सवय, वर्तमानपत्र, पुस्तके, मासिके आणि शेतीविषयक साहित्य वाचल्याने विचार समृद्ध होतात. जगातील बदल समजतात. माहितीपूर्ण व्यक्ती योग्य निर्णय अधिक प्रभावीपणे घेऊ शकते. दिवसाचे काम वेळेवर सुरू केल्याचे परिणाम योग्यच दिसतात. काम पुढे ढकलणे ही अपयशाची सुरुवात असते. नियोजित वेळेवर काम सुरू केल्याने अधिक काम कमी वेळेत पूर्ण होते. शिस्तबद्ध व्यक्तीवर लोकांचा विश्वास वाढतो. वेळेवर, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जेवण केल्याने आरोग्य चांगले राहते. अनियमित आहारामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. दुपारच्या

अल्प विश्रांतीचे महत्त्व लाभदायकच. दिवसभर काम करतांना थोडी विश्रांती घेतल्यास शरीर आणि मेंदू दोन्ही ताजेतवाने होतात. त्यानंतरची कार्यक्षमता अधिक वाढते. संध्याकाळचा विरंगुळा मदतगार.

कामातून विराम घेऊन चहा किंवा हलका अल्पोपहार घेतल्याने मानसिक ताण कमी करण्यासाठी त्याचा उपयोगी होतो. कुटुंबासाठी वेळ महत्वाचा. यश म्हणजे केवळ पैसा नाही. कुटुंबाचा आनंद, प्रेम आणि विश्वास हे खरे यश आहे. रोजचा किमान ठराविक वेळ कुटुंबासाठी राखून ठेवणे हिताचेच. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. वेळेवर रात्रीचे जेवण जास्त महत्वाचे. रात्री लवकर जेवण केल्याने पचन व्यवस्थित होते. झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी शरीर उत्साही राहते. स्वतःसाठी वेळ राखीव असला पाहिजे. रोज काही वेळ स्वतःच्या विकासासाठी देणे आवश्यक आहे.

वाचन, नवीन कौशल्य शिकण्याची आवड, आत्मपरीक्षण, ध्यानधारणा यासह पुढील दिवसासाठी आदल्या रात्रीच नियोजन महत्वाचे आहे. जीवनात आत्मनिर्भरता महत्वाची आहे. शक्य तितके स्वतःची कामे स्वतः केल्याने दुसऱ्यांवरील अवलंबित्व कमी होते. स्वावलंबी व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेते. वाहन चालविण्याचे कौशल्य महत्वाचे. दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविणे शिकल्यास वेळ वाचतो, कामे वेगाने होतात आणि आपत्कालीन परिस्थितीत इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही. संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञान शिकणे ही आता काळाची गरज बनली आहे. आजचा काळ हा डिजिटल युगाचा आहे. संगणक, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग, ई-मेल, मोबाईल ऑप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (अख) यांचे ज्ञान प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहे. जो तंत्रज्ञानाशी मैत्री करतो तो काळाच्या पुढे राहतो.

सकारात्मक विचार आणि चांगली संगत चांगले मित्र, चांगली पुस्तके आणि चांगले विचार यांच्यामुळे व्यक्तिमत्त्व घडते. नकारात्मक विचार, निराशा आणि वाईट सवयींपासून दूर राहणेच उत्तम. आर्थिक शिस्त. कमाईपेक्षा कमी खर्च, बचतीची सवय, अनावश्यक कर्ज, प्रत्येक महिन्यात थोडी यासह काही रक्कम बचत आणि गुंतवणुकीसाठी राखून ठेवणे लाभदायकच.

समाजासाठी जगणही तेवढंच महत्वाचं. स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या प्रगतीचा विचार, एखाद्या गरजूला मदत, वृक्षारोपण, पाणी बचत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन यासह समाजहिताचे कार्यही योग्यच. समाजासाठी जगणाऱ्या व्यक्तीचे जीवनच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरते. यश एका दिवसात मिळत नाही. ते रोजच्या छोट्या-छोट्या चांगल्या सवयींच्या सातत्यपूर्ण सरावातून घडते. वेळेचे नियोजन, शिस्त, आरोग्य, ज्ञान, आत्मनिर्भरता, कुटुंबप्रेम आणि समाजसेवा या स्तंभांवर यशस्वी जीवन उभे राहते. लक्षात ठेवण्यासारखी बाब ही कि 'आपल्या सवयी आपल्या भविष्याचा आरसा असतात.' आपण आज ज्या सवयी अंगीकारतो, त्यावरच आपले उद्याचे यश अवलंबून असते. चला, आजच स्वतःला एक वचन देऊया, प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला जगण्याचा, प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करण्याचा आणि स्वतःबरोबर समाजालाही समृद्ध करण्याचा. वेळेचा सन्मान, शिस्तीचा स्वीकार, ज्ञानाची कास आणि यशाला आपल्या जीवनाचा कायमचा साथीदार बनवूया.

– श्री. संजय मोरे पाटील,

संस्थापक प्रमुख,

अॅग्रोव्हिजन गटशेती संघ.

## सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा - सभापती जालिंदर शेंडगे

छत्रपती संभाजीनगर  
(अटल मत प्रतिनिधी)

छत्रपती संभाजीनगर म हानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसह वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. म हानगरपालिकेचे सभापती श्री. जालिंदर शेंडगे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष श्री. मुकेशजी सागवान यांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार १०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणाऱ्या वेतन निश्चितीच्या लाभासह सर्व आर्थिक लाभ तातडीने देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच नगर विकास विभागाच्या २२ सप्टेंबर २००८ रोजीच्या शासन निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य मोफत सदनिका योजनेअंतर्गत



२५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पात्र सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणीही करण्यात आली.

**प्रभारी स्वच्छता निरीक्षकांच्या प्रश्नावरही चर्चा** - वर्षानुवर्षे स्वच्छता क्षेत्रात सेवा बजावणाऱ्या वर्ग-३ व वर्ग-४ मधील प्रभारी स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही यावेळी चर्चा झाली. शासन निर्णय दि. २७ जुलै २०२६ नुसार संबंधित बाबींची तातडीने अंमलबजावणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात

आली.

या सर्व प्रश्नांची दखल घेत उपाध्यक्ष मुकेशजी सागवान यांनी सकारात्मक भूमिका घेतली. सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांशी संबंधित प्रश्नांवर अन्याय होऊ नये तसेच शासनाच्या धोरणांची योग्य आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना शासनस्तरावर योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

## आष्टी येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोरील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण अखेर मागे; बँकेचे कामकाज पूर्ववत सुरू!

आष्टी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेबाबत शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांवर सकारात्मक तोडगा निघाला आहे. शेतकरी, बँक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्यानंतर शेतकरी बांधवांनी उपोषण मागे घेतले आणि बँकेचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.

माझी नेहमीच एकच भूमिका राहिली आहे की शेतकऱ्यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. बँका

या जनसेवेसाठी आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत, त्यांच्या कामात अनावश्यक विलंब होता कामा नये आणि प्रत्येक ग्राहकाला सन्मानाने व तत्पर सेवा मिळाली पाहिजे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे बँकांनी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना सहकार्य करणे ही त्यांची जबाबदारी आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रने पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण

करून पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे.

बँक प्रशासनानेही ग्राहकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जनतेच्या न्याय्य प्रश्नांसाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन. संवाद, समन्वय आणि सकारात्मक भूमिकेतून प्रत्येक प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न कायम राहील.

## जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राहुल लोणीकर



छत्रपती संभाजीनगर  
(अटल मत प्रतिनिधी)

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची, तर उपाध्यक्षपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

राहुल लोणीकर हे आमदार बबनराव लोणीकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल समर्थक आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

या निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रम १५ माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह अरविंद अण्णा चव्हाण, शिवाजीराव चोथे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकरी आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य- राहुल लोणीकर यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने पार



पाडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शेतकरी, बँकेचे सभासद आणि सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीसाठी काम करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सातत्याने प्रगती साधणे आणि शेतकरी हिताचे रक्षण करणे हेच नव्या नेतृत्वाचे प्रमुख ध्येय राहावे, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

अध्यक्षपदाची नवी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल राहुल लोणीकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, यश आणि जनसेवेची अधिक ताकद लाभवी, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.

# जालना-छपरा एक्सप्रेस परत आणा; पूर्णा-पटना, दीक्षाभूमी छत्रपती संभाजीनगरहून सोडा

## लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) आणि उत्तर भारतीय रेल्वे समिती यांची मागणी

**क्रांती चौकात लोजपा (रामविलास) आणि उत्तर भारतीय रेल्वे समितीचे धरणे आंदोलन**

छत्रपती संभाजीनगर  
(अटल मत प्रतिनिधी)

विविध लोकसमस्या तसेच रेल्वेच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) आणि उत्तर भारतीय रेल्वे समितीच्या संयुक्त विद्यमाने क्रांती चौकात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे सेवांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान इथेनॉल २० टक्के घोरणाचा पुनर्विचार करावा तसेच एससी-एसटी आरक्षणाचे वर्गीकरण रद्द करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. यासोबतच छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी विविध मागण्या मांडण्यात आल्या.

**रेल्वे सेवांबाबत प्रमुख मागण्या**  
जालना-छपरा एक्सप्रेस (ट्रेन क्र. ०७६५१/०७६५२) पूर्ववत सुरू करावी पूर्णा-पटना एक्सप्रेस (१७६१०/१७६०९) ची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथून करावी, तसेच दीक्षाभूमी एक्सप्रेस (११०४५/११०४६) देखील छत्रपती



संभाजीनगरहून सुरू करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या मागण्यांसाठी परिसरातील नागरिक आणि प्रवासी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने जनतेमध्ये नाराजी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने जनभावनांचा विचार करून या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

पदाधिकाऱ्यांनी मांडल्या जनतेच्या समस्या यावेळी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रदेश सरचिटणीस प्रशांत नानवरे, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामकुमार सोनवणे, जिल्हाध्यक्ष विलास सुखधान, पप्पू कुमार मांझी तसेच उत्तर भारतीय रेल्वे समितीचे अध्यक्ष एन. के. सिन्हा यांनी मार्गदर्शन केले.

वक्त्यांनी रेल्वे सेवांअभावी नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, कामगार आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडत

प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली. शेकडो कार्यकर्ते, नागरिकांची उपस्थिती आंदोलनास लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रदेश सरचिटणीस प्रशांत नानवरे, शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष राम कुमार सोनवणे, जिल्हाध्यक्ष विलास सुखधान, पप्पू कुमार मांझी, उत्तर भारतीय रेल्वे समितीचे अध्यक्ष एन. के. सिन्हा यांच्यासह \*\*कमलेश सोनी, सुदर्शन पंडित, रमेश वास्तव, रविश साह, आदित्य सिन्हा, शुभम सिंह, अजय मांझी, अमन सिंह, संजय मांझी, इंद्रजीत विश्वकर्मा, शैलेश यादव, रामपति यादव, राहुल सिंह, मुकेश कुमार, अमित कुमार, मिथिलेश कुमार, शेख थोरात, बाळासाहेब भिसे, फकीरचंद जाधव, संदीप साबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच लताबाई थोरात, प्रियंका शिंदे, कविता वाकेकर, शीला पांडे, नीता जगधने, सुमन नरवडे, जनार्दन थोरात यांच्यासह शेकडो नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला.

**मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन-** आंदोलनाच्या समारोपप्रसंगी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्र्यांकडे पुन्हा एकदा निवेदन करण्यात आले की, छत्रपती संभाजीनगर व परिसरातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित रेल्वे मागण्यांची तातडीने दखल घ्यावी. \*\*जालना-छपरा एक्सप्रेस पूर्ववत सुरू करावी तसेच पूर्णा-पटना आणि दीक्षाभूमी एक्सप्रेसची सेवा छत्रपती संभाजीनगर येथून सुरू करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.